

'Social Transformation Through Dynamic Education'



**BHARATI VIDYAPEETH'S**  
**MATOSHRI BAYABAI SHRIPATRAO KADAM KANYA MAHAVIDYALAYA**  
KADEGAON, Dist. Sangli – 415305

**Dr. Patangrao Kadam**

M.A., L.L.B., Ph.D.

Founder, Bharati Vidyapeeth, Pune

Website-<http://bvmbsskkmkadegaon.edu.in> Phone : 0247 242218

**Prof. (Dr.) V Y Kadam**

M. Sc., M Phil., Ph.D.

I/C Principal

Email. [kmk101.el@unishivaji.ac.in](mailto:kmk101.el@unishivaji.ac.in)

**7.3.1**

## **Educational Awareness**



## B. Educational Awareness

Sr.No	Name of faculty	Name of Activity	Duration	Page No.
9	Prof .Dr. M. M. Ghatge, Department of Botany	Identification of Ethnomedicinal Plants of Some villeges in Kadegaon Tahsil	25-11-2022	44 to 51
10	Prof.Dr.V.S. Salunkhe, Department of Botany	Identification florastic diversity of Yashwantrao Chavan Sagareshwar wildlife sanctuary,Deorash tre,Kolhapur region	9th January 2023	52 to 58
11	Dr.R.R.Jadhav, Department of Botany	"Identification of crop diseases in field"	3/8/2022	59 to 62
12	Dr. V.V.Naik, Department of Botany	"Digital Documentation Plants with Quick Response (QR) Code"	29/03/2023	63 to 74
13	Mrs. U.A.Desai Marathi	Book Donation	26/6/22	75
14	Mrs. U.A. Patil Library	Reading awareness programme	14-12-2022	76 to 77
15	Mr.M.K.Mali ,English	• English Language and Vocabulary	25 <sup>th</sup> dec.2022	78 to 81

16	Mr.M.K.Mali ,English	Basic English Grammar and Pronunciation	13 <sup>th</sup> Jan.2023	82 to 84
	Mr.M.K.Mali ,English	Career Guidance	10 <sup>th</sup> jan.2023	85 to 90
17	Mr.M.K.Mali ,English	Competitive Examination Guidance-Jr. College Ambak	9th January 2023	91 to 95
18	Dr S.A.Mali, Marathi	Book Donation	18/1/23	96



**Bharati Vidyapeeth's  
Matoshri Bayabai Shripatrao Kadam  
Kanya Mahavidyalaya, Kadegaon**

**DEPARTMENT OF BOTANY**

**(Outreach Activity Report 2021-22)**

**Prof. Dr. Mrs. Manda Manoj Ghatge**

**Title: Identification of Ethnomedicinal Plants of  
Some villeges in Kadegaon Tahsil**

**Aim:**

Taxonomy is the science dealing with classification of plants. In Botany or in any other field, systematic classification is necessary. So that the different types in a heterogeneous plants can be arranged into groups having common properties. Taxonomy aims at grouping plants on the basis of mutual similarities into units called taxa (singular taxon). The taxonomic unit, taxon, may have different levels depending on the extent of similarities among the organisms included in it. Each level or rank has a different designation and these ranks form a hierarchical arrangement. Medicinal plants and ethno botanical information play an important role in scientific research, particularly when the literature and field work data have been properly evaluated. The people of villages are highly depending on medicinal plant therapy for meeting their health care needs.

Therefore, the consultancy services are an attempt to create awareness regarding identification of medicinal plants in Kadegaon tahsil in Sangli District.

**Objectives:**

- Floristic surveys
- Rare-plant surveys and monitoring
- Vegetation recording and habitat assessment



- Authentic identification of ethnomedicinal plant specimens with the help of different floras
- Plant collection and documentation
- Technical report writing

## Introduction

Kadegaon Tahsil is situated in Sangli district in Maharashtra. Kadegaon Tahsil is about 70 km. away from Sangli and 20 km away from Karad. Kadegaon is on Karad - Vijapur road. It is located at 17.15° N latitude and 74.15° E longitude. It has an average elevation of 271 metres (889 feet). Submountain ranges of Western ghats of Maharashtra is located in Kadegaon Tahsil. Sagarshwar Wild Life Sanctuary, Dongarai Valley, and Sonsolghats richest with ethnomedicinal as well as other plant species. The black and red soil, bright sunlight are the two important natural resources abundantly available in this region which are responsible for the development of the vegetation having variable ethnomedicinal plants. India is very rich in ethonobotanical information. About 80% of the Indian population lives in villages and a considerable proportion comprises tribals living in remote forest areas.

The area has a status of reserve forest and whole area is hilly. The adjoining area is exposed to fluctuating environmental conditions. At Western ghat comparatively experiences more rainfall during rainy season but Eastern region appears to be dry. It shows the variations in flora in different season. The Kadegaon town is connected 56 adjoining villages richest with ethnomedicinal plants.

Various medicinal plants have been used for years in daily life to treat disease all over the world. They have been used as remedies and for health care preparation. In fact plants produce a diverse range of bioactive molecules making them a rich source of different types of medicines. Ethnobotany studies are today recognized as the most viable method of identifying new medicinal plants or refocusing on those earlier reported for bioactive constituents.

## MATERIAL AND METHODS:

### Collection of Plant sample:

The plant sample brought in laboratory for identification of plants. Efforts have been made to collect the medicinal plants which were in flowering and fruiting conditions through village people, local vaidyas, and native medicine



men of the Kadegaon tahsil. The plant specimens were collected, dried by using routine botanical collection and herbarium techniques, identified by referring to standard flora ( Flora of Bombay Presidency ). Samples of recorded herbs, shrubs and trees were identified with the help of local floras and previous works (Theodore Cooke, 1967; Jain, 1991 and Naik, 1998). Plant based remedies have presented with botanical name of species followed by family, local name, parts used.

#### **Identification:**

The plant materials were identified with the help of standard local floras ( Flora of Bombay Presidency ), preliminary identification was done by examining fresh plants procured from the field with the help of villagers. Few respondents were more informative and co-operative; they have shown fresh plants in the habitat, which was useful for the final identification. The identification of plant materials was confirmed with the help of published data. Sometimes in some cases expert opinion has been used.

#### **Preservation:**

The collected materials were preserved in herbarium technique and plant photographs from the field



Local traditional ayurvedic medicinal plant therapist Shri Dnyanesh Thorat introducing the local plants



**DEPARTMENT OF BOTANY**  
Ethanomedicinal Plant Diagnosis

APPLICATION FORM

Name [\*Mr / Mrs / Ms / Dr] : Shri. Dyandev Mahadev Thorat  
Address : At/p- Sonsal , Tal- Kadegaon, Dist.- Sangli  
Mobile No :9921465249  
Email : NA  
Type of consultancy : Identification of Medicinal Plant  
Name of Plant : Gulvel, Pan Kanis, Tarwad, Nirgudi, Hadzodi,  
Bandukicha pala, Gudhagimodi, Kadulimb,  
papai,Korphad, Alu, Korphad, Adulsa, Karanj  
Date: 25/2/23

Signature of Requestor

(NAME: Shri Dyandev Thorat)

*FOR OFFICIAL USE*

Date Report Issued:-

Signature of consultant :   
(Prof. Dr. N.M. Ghadge)

Head  
Department of Botany  
**HEAD**  
Dept. of Botany  
Bharati Vidyapeeth's  
M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli

DEPARTMENT OF BOTANY  
DIAGNOSIS  
REPORT



Name of the Plant: *Vitex negundo*

Local Name:- Nirgudi

Family:- Verbinaceae

Locality:- At/p-Tadsar Tal- Kadegaon

- Uses:-
1. It is very good pain relieving, muscle relaxant, anti mosquito,,anti anxiety,and anti asthma
  2. Decoction used for instant relief from fever
  3. 2-3 gms Nirgudi powder with lukewarm water gives relief from joint pain
  4. Nirgudi oil and leaves are used against joint inflammation.

Signature of consultant

Name Prof. Dr. M. M. Ghatge

Head

Department of Botany

**HEAD**

Dept. of Botany

Bharati Vidyapeeth's

M.B.S.K. Kanya Mahavidyalaya

Kadegaon, Dist Sangli

Date: 13/9/2023



## OUTCOME FORM



### Plant Photograph:



*Vitex negundo*- Nirgudi



*Cassia tora*- Tarwad



*Cissus quadrangularis*- hadzodi




*Tinospora quadrifolia*- Gulvel



### Consultancy outcome Remark:

Sr. No	Name of Plant	family	Local Name	Locality	Medicinal Uses
	<i>Tinospora cordifolia</i> Miex	Menispermaceae,	Gulvel	Deorashtre	Shade dried leaves are ground into powder and mixed with hot water and the mixture is taken orally in the treatment of diabetes, Stem used in jaundice
2	<i>Azadirachta indica</i> (A.Juss)	Meliaceae	Kadulimb	Sonsal	Seed oil is used in skin diseases and in lice. Bark is useful in malarial fever. Tender twigs are used as tooth brush. Leaf paste applied for mumps.
3.	<i>Cissus quadrangularis</i> L.	Vitaceae	hadzodi	Kadegaon	A paste of the whole plant is taken for improving the digestion and inducing appetite
4.	<i>Pongamia pinnata</i> L.	Fabaceae	Karanj	Sonkire	The seed oil is used to cure rheumatic pains and swellings.
5.	<i>Cassia tora</i> L.	Caesalpiaceae	Tarwad	Sonsal	The decoction of the bark is mixed with garlic and powdered pepper and later on given to cattle as purgative.
6	<i>Vitex negundo</i> L.	Verbenaceae	Nirgudi	Sonsal	Inhale boiled leaves vapor to relieve headache, for body pain use leaves in bathing water
7.	<i>Adhathoda vasica</i>	Acanthaceae	Adulsa	kadegaon	It is used in treating common cold and cough, also reduces nasal congestion
8	<i>Aloe vera</i> , (Linn.)Burm.,	Agavaceae	Korphad	Sonsal	Fresh juice is used as cathartic and for cooling. It is also used in treating fever eye



					infections and ulcer.
9	Arum triphyllum	Araceae	Aloo	Kadegaon	The root is used to make medicine. It is used for colds and swelling of throat. Leaves are used for jaundice treatment
10	Tridax procumbance	Asteraceae	Kudkudi/ gudhgemo di	Kadegaon	Leaves used to treat Diarrhea, dysentery and liver diseases, used in hair treatment, in diabetes also
11	Carrica papaya	Caricaceae	papaya	kadegaon	Leaves juice is used to increase blood platelets. It is used in liver treatment, also has anti cancer and anti oxidant property
12	Dodonaea viscosa	Sapindaceae	Bandukich a pala	Kadegaon	Leaves are used to treat sore throat, the stem and leaves used to treat fever and seeds and other parts of plant used to treat malaria .Leaves used to treatment of joint inflammation

Medicinal plants are used globally and are known by different names in different communities, health traditions, generations and languages. The same name may be applied to several different species. To find all information published about a particular plant it is necessary to underpin its identity with an unambiguous scientific name in order to find all the names that may have been used for the plant, and any possible confusion caused by ambiguous terms. Organisations and individuals working in the health and research sectors, as well as those in the herbal or pharmaceutical industries, need to access information about plants and to communicate with one another accurately and effectively.




## Our Consultancy service offers: for Local medicine men (vaidu)/consultant

1. We can validate, update and enrich lists of local plant names. We'll also correct spelling and provide consistent modern plant taxonomy.
2. We provide expert advice on the use and interpretation of medicinal plants and manage scientific plant and herbal drug names appropriately..
3. We can provide specialist best-practice training for people working with medicinal plants or building medicinal plant databases to promote safe, efficient working practices and advice in best practice,
4. We can also provide an information of medicinal plant data and medicinal plant reference citations using any pharmaceutical, drug, common or scientific plant names.
5. We offer a service for regularly refreshing plant names data.

### CONCLUSION:

Traditional knowledge of plants in many tribal communities is changing because of rapid socioeconomic and cultural changes. Documentation of this knowledge is valuable for the communities and their future generations and for scientific consideration of wider uses of traditional knowledge. The wealth of this rural knowledge of medicinal plants points to a great potential for research and the discovery of new drugs to fight diseases, obtaining foods and other uses. So, further scientific assessment of these medicines for phytochemical, biological and clinical sector.

  
(Prof. Dr. M. M. Ghadge)

  
HEAD  
Dept. of Botany  
B.V.M.B.S.K. Kenya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli

  
uc. Principal  
B.V.M.B.S.K. Kenya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli





# IDENTIFICATION FLOASTRIC DDIVERSITY YASHWANTRAO CHAVANSAGARESHWAR WILDLIFE SANCTUARY, DEORASHTRE, KOLHAPUR REGION.

Prof. Dr. V. S. Salunkhe  
Department of Botany

## INTRODUCTION

### Details of the Programme

Title of the activity / Programme: IDENTIFICATION FLOASTRIC DDIVERSITY  
YASHWANTRAO CHAVANSAGARESHWAR WILDLIFE SANCTUARY,  
DEORASHTRE, KOLHAPUR REGION

a) Name of the Speaker: **Prof. V.S. Salunkhe**

b) **Introduction:** The students in village have not much information about different competitive examination. They have potential but due to lack of guidance they are lagging behind so English department take initiatives to create awareness about different Competitive examination such as MPSC UPSC Banking examinations etc.

In the Indian state of Maharashtra, there is a protected area called Sagareswar Wildlife Sanctuary. It is situated where Kadegaon, Walva, and Palus Tehsils in the Sangli district meet. The wildlife sanctuary was created by humans; it is a forest that has been artificially grown without a perennial supply of water, and the majority of the wildlife species were brought. It has a 10.87 km<sup>2</sup> area.

The sanctuary is a well-liked tourist site, with the months of August to February seeing the most visitors. The most well-liked tourist activity is climbing a hill in the sanctuary where visitors can watch the Krishna River meandering past fields of grapevines and sugarcane. Numerous Shiva shrines that were constructed during the Chalukya period are also present in the area.

The sanctuary is forested, but with grassy hill slopes. The forests are southern dry mixed deciduous and southern thorn forest. Protection from grazing and forest fire has resulted in good regeneration of dry deciduous species. Numerous species, including Tamarind, Neem, Nilgiri, Acacia, Agave, and Khair were introduced by the forest department.

Numerous species of deer, including Sambar Deer, Blackbucks, Muntjacs, and Chitals, as well as wild boars and peacocks, can be found in the sanctuary. The area is also home to small carnivores like fox and porcupines. There are also a lot of insects, birds, and reptiles like pythons and other snakes.

The Sagareswar sanctuary is significant from a religious, cultural, and historical standpoint. The sanctuary gets its name from an old, well-known Shiva temple that draws a lot of followers. It is actually made up of 51 small temples from the Satvahana era, as



well as one big temple. The Kamal Bhairao temple is positioned on the ledge of a sheer cliff and was partially sculpted from hard basalt rock. Through a short tunnel, the temple's entrance is located.

How to identify the plants and animals?

Frequent visits to the area need to be done. Many sites for sampling are targeted. Plant specimens were either collected and preserved in formalin or may be collected in form of herbarium. Further identification is done with help of local flora and on the characteristics of habit, flower and fruit. The flora most suited for the area are Flora of Kolhapur District, S. R. Yadav and M. M. Sardesai and Flora of Bombay Presidency, 3 volumes by Cooke.

The observations on birds, reptiles and wild animals were also carried out. The birds were identified as per standard Handbook of Salim Ali and S. D. Ripley (1972) on the birds of India and Pakistan. In addition, the book on Indian birds by Salim Ali (1979) was referred. The reptiles were identified by standard book viz. Sankes of India by Deoras (1965). The wild animals were also identified by using book by Sheshadri (1994) namely Call of the Wild, Survival in Sun.

- Name of the Programme Coordinator: Prof. V.S. Salunkhe
- Organizing Department /Committee/Cell: Botany
- Number of Participants: 40
- Duration of the Course : 2 Months
- Day and Date : 9<sup>th</sup> January 2023
- Place: BV's Shripatrao (Tatya) Kadam Prasahala and Jr. College Ambak Tal -Kadegaon
- Purpose: to create awareness about Competitive Examination

Group		Families	Genera	Species
Dicotyledons	Polypetalae	31	64	88
	Gamopetalae	18	62	70
	Monoclamadae/ Apetalae	06	12	29
Total		55	138	187
Monocotyledons		10	27	29
<b>Grand Total</b>		<b>65</b>	<b>165</b>	<b>216</b>

Fauna	Reptiles	Mammals	Avifauna
Numbers	16	11	77



# SAGARESHWAR WILDLIFE SANCTUARY











# BENEFITS OF WILDLIFE CONSERVATION

## **DIRECT VALUES**

Wildlife products that can be consumed directly such as live sales, meat, hides and skins and trophies, education, tourism and research activities.

## **INDIRECT VALUES**

Ecological and environmental services associated with wildlife and its habitat such as carbon sequestration, storm protection, climatic control

## **OPTION VALUES**

Premium placed on maintaining wildlife populations for possible future uses such as tourism, pharmaceutical, industrial and agricultural applications

## **EXISTENCE VALUES**

Intrinsic value of wildlife regardless of use, such as cultural, aesthetic significance


## CONTRIBUTION TO THE SOCIETY BY THE COLLEGE

1. Helping forest officials in identification of plant and animal species.
2. Creating public awareness about conservation and sustainable utilization of forest resources.
3. Spreading the knowledge of ethnobotany among the society.
4. Creating seed germplasm of RET species.
5. Developing student interest in conservation biology.


  
Prof. Dr. V.S. Salunkhe



  
**HEAD**  
Dept. of Botany  
Bharati Vidyapeeth's  
M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli

  
Prof. Dr. V.Y. Kadam  
i/c. Principal  
B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli

Date - 11/10/2022



**Bharati Vidyapeeth's  
Matoshri Bayabai Shripatrao Kadam  
Kanya Mahavidyalaya, Kadegaon**

**DEPARTMENT OF BOTANY**  
**Identification of Crop Diseases In Field**  
(Outreach Activity Report 2021-22)

**Name of Activity:** "Identification of crop diseases in field"

**Target Group:** Farmers and Students of Kadegaon Tahsil

**Name of the Resource Person:** Dr.R.R.Jadhav

**Aims and objectives-**

- To provide consultancy services to the local farmers.
- To strengthen baseline research work on the Identification plant diseases of the field crops.
- To identify the Plant Diseases and their management.
- To disseminate the information flow in plant protection practices to local farmers.
- To Develop knowledge and technologies for innovative crop protection.
- To providing information and applying scientific expertise to solve problems in agriculture and saving their crops from pests and diseases through timely diagnosis and remedial measures.
- Create awareness on the emerging challenges of sustaining agricultural production.

**Scope:**

The scope of consultancy includes the following activities:

- Identification of plant diseases on the bases of symptoms.
- Diagnose and record plant disorders and diseases
- Suggest guidelines about a Pest or disease control program using the principles of Integrated Pest Management
- Implement modifications to plant growing conditions.

**Introduction:**

The major problem faced by the farmers for low productivity of crops in Kadegaon Tahsil, is the crop loss caused by the attack of various pests and diseases in cultivated crops. We need to focus on all aspects of plant health for sustainable and profitable management of important plant diseases. The main focus of Consultancy in Plant Disease Management is to promote awareness regarding plant health management among local Farmers. Health Management is based on a comprehensive knowledge of the factors which affect pests, diseases and physiology of the cultivated crops to improve yield and quality of crops. Plant health

management is a key subject of global development with regard to food safety, food security and environmental preservation.

With the increasing globalization and climate change new diseases and pests threatening agricultural production will occur and have to be tackled. In many parts of the world, plant protection products are not used according to advanced regulatory and safety standards. Therefore, timely access by farmers to information and advice for pest and disease diagnoses and management is a permanent necessity. Growing demand must be met primarily by increasing production on land already under cultivation and by reducing losses due to diseases and pests. Seed-borne pathogens, such as fungi, bacteria and viruses are serious constraints to crop productivity. Farmers and consumers need healthy plants and quality plant derived products for consumption.

Proper diagnosis and advisories are essential for the farmers. At present there is no proper mechanism to address the plant health management at Panchayat or at district level. Our department is actively engaged in the research work applied aspects in Plant pathology, Plant physiology, Mycology, Plant protection and Environmental science. Our farmer sometimes does not use any chemical for protection of plants or sometimes use large amount of chemicals in plant protection. So it is our duty to tell the farmers about the plant protection and increase in yield with less expenditure with the biocontrol measures.

### Sample Submission Procedures:

#### Selection of Sample for identification

Collect diseased plant materials that are showing the symptoms by the farmers. Several samples showing various stages of the disease, especially the early stage. Place samples into a plastic bag or wrap samples in a newspaper to keep them moist but do not add water. Following categories are used for identification of plant diseases.

#### Plant Samples for Disease Diagnosis

**Herbaceous Plants:** For general decline or dying of plants, whole plants including roots, showing early symptoms.

**Tree Wilts:** Collect branches or twigs which are actively wilting but not totally dead. Wrap in plastic to retain moisture.

**Leaves, Branches, Fleshy Parts:** When localized infections such as cankers, leaf spots and rots are involved, specimens representing early and moderate stages of disease. Press leaves flat between papers. Wrap fleshy parts e.g. fruits or vegetables separately in dry paper.

**Affected Plant Parts:** e.g. leaves, flowers or fruits, affected twigs, branches, leaves or flowers with un-affected plant parts. For fruits, freshly damaged fruits, wrapped individually in paper.

#### Control measures:

Depending upon the type of diseases following control measures can be suggested-

1. Eradication
  2. Soil sanitation
  3. Crop rotation
  4. Diseases resistant varieties
  5. Use of Fungicides/antibiotics
  6. Biocontrol methods
- .....



**Programme Specific Outcome:**

The department of Botany is dedicated to sharing new information and educating a wide range of stakeholders on plant diseases caused by fungi, bacteria, viruses, and nematodes. Faculty and staff routinely work with growers and students to diagnose and manage plant disease.

**Field Photograph:**



Name : Mr. Pandurang Ganapati Patil  
 Address : A/P- Shivajinagar, Tal- Kadegaon, Dist. Sangli

Type of Complaint : Ginger rot disease

Name of Crop : Zingiber officinale (Ginger)


Field Visit Date : 3-8- 2022

Sign. of Consultant

H.O.D.  
**HEAD**  
Dept. of Botany  
Bharati Vidyapeeth's  
M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli

Principal  
i/c. Principal  
B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon Dist. Sangli

212



**DEPARTMENT OF BOTANY**  
**DISEASES DIAGNOSIS**  
**REPORT**

**Name of the Diseases:** Soft rot disease of Ginger

**Name of Causal Organism:-** Soft rot (rhizome rot) is one of the most important diseases of ginger, generally caused by *Pythium* and *Fusarium* spp.

**Pathogenic effects:-**, Soft rot (rhizome rot) is a common disease of ginger caused by fungi such as *Pythium* and *Fusarium* spp. It is the most destructive disease of ginger, which can reduce the production by 50 to 90%.

**Symptoms of disease:-**

Affected pseudo stem becomes water soaked and the rotting spreads to the rhizome resulting in soft rot. At a later stage root infection is also noticed. Foliar symptoms appear as light yellowing of the tips of lower leaves which gradually spreads to the leaf blades. In early stages, the middle portion of the leaves remain green while the margins become yellow. The yellowing spreads to all leaves of the plant from the lower region upwards and is followed by drooping, withering and drying of pseudo stems.

**Control measures:-**

**A) Physical :** Persistence of the pathogen in soil is also a great threat, if same crop is grown every year or different crops, which can be a host to same pathogen. In such cases, crop rotation can be helpful to minimize the recurrence of pathogen in the next harvest.

**B) Chemical:-** One of the most exploited chemical fungicide is metalaxyl (fosetyl-aluminum/Ridomil). It is useful in soil application and also as drench alone or in combination with other fungicides such as Apron 35 WS and Dithane M 45 for the best control of rhizome rot caused by *Pythium*.

**C) Biological:-** The *Trichoderma* spp. successfully inhibited the growth of *Pythium*. There are other similar reports on *Trichoderma viride* and *T. harzianum* for the management of rhizome rot caused by *Fusarium* sp.

*"Social Transformation Through Dynamic Education"*



**Bharati Vidyapeeth's**

**Matoshri Bayabai Shripatrao Kadam Kanya Mahavidyalaya,  
Kadegaon, Dist. Sangli.**

**Department of Botany**

**Outreach Activity, 2023**

**Name of faculty: Dr Vishal Vasant Naik**

**Place : Karmaveer Bhaurao Patil College,  
Urun-Islampur, Tal. Walwa, Dist. Sangli 415 409.**

**Topic:**

**"Digital Documentation Plants with  
Quick Response (QR) Code"**

**Day & Date: Wednesday, 29/03/2023**



**Aim:** To create database of plants by digital documentation through Quick Response (QR) code.



**Introduction:**

Educational systems around the world are under increasing gravity to use the recent technologies to teach students the knowledge and skills. To develop a knowledge society, integrating techniques at all levels of education is essential. However, even today one of the greatest challenges of techniques in education is lack of quality e Content. We need to create a digital learning culture and environment. E-Learning serves this purpose in its various forms such as web-based learning.

Recent advances in digital technology along with rapidly increasing interest in the creation and dissemination of digitized specimen data for use have encouraged the development of a variety of new research opportunities in the botanical sciences.

Digital documentation of plants is one of the popular uses of technology in the field of academic bodies. In recent years, this technology got immense importance due to its simple and reliable method for documentation of plants.

**Objective:**

- To create QR code of plant information.
- To create digital database of plants.
- To generate awareness about plant conservation.

### Methodology:

Following are the steps in digital documentation of plant with QR code.



## Step I

- Capture photographs of plants with the help of an android phone or digital camera.
- Photographs must be of higher resolution.
- Photographs must contain almost all morphological characters of the plant.





## Step II

- Identify the plant with an authentic source
  1. By consulting with an expert in plant taxonomy.
  2. <https://www.tropicos.org/>
  3. <http://www.flowersofindia.net/>
  4. Android app e.g. PlantNet, iNaturalist
  5. Google lens

21/04/2023

Dr. V.V. Naik

11



21/04/2023

Dr. V.V. Naik

11



## Step III

- After identification, collect information on the plant with the help of a Google search...
- Information must contain
  - Botanical name
  - Common name
  - Family of the plant
  - Morphological and reproductive characters of the plant
  - Information available on **Wikipedia** can also be used.
  - Geographical location of the plant (longitude and latitude)  
*optional*

## Step IV

- Prepare an MS Office Word / PowerPoint of all the information collected.
- Convert the word / ppt into PDF.
- Upload on Google Drive of Gmail account.



*Plumbago zeylanica* L.

Botanical name: *Plumbago zeylanica* L.

Common name: Chitrak, Ceylon leadwort

Family: Plumbaginaceae

Distribution: Throughout the tropical and sub-tropical climates of the world

Morphological characters:

1. It is a herbaceous plant.
2. With glabrous stems that are climbing, prostrate, or erect.
3. The leaves are petiolate or sessile and have ovate, lance-elliptic, or spatulate to oblanceolate blades that measure 5-9 × 2.5-4 cm in length.
4. Bases are attenuate while apexes are acute, acuminate, or obtuse.

Floral characters:

1. Inflorescences are 3-15 cm in length and have glandular, viscid rachises.
2. Bracts are lanceolate and 3-7 × 1-2 mm long.
3. The heterostylous flowers have white corollas 17-33 mm in diameter and tubes 12.5-28 mm in length.



## Step V

- Create QR code by QR code generator add-on in Google Drive.
- Download QR code.
- Install QR Code scanner app from the Google play store.



## Step VI

- Scan this QR code by QR code scanner app.
- Get information about the plant instantly.



**Outcomes of the outreach activity:**

Authorities of K. B. P. College, Urun Islampur have decided to prepare digital documentation of college campus vegetation by QR code through student's project.



Mahatma Phule Shikshan Sanstha's

# KARMAVEER BHAURAO PATIL COLLEGE



**Dr. Arun B. Patil**  
M.A., Ph.D.  
Principal

- Ph. (0) 02342-299472
- E-Mail: kbpcol\_college@yahoo.co.in / kbpcolampur@gmail.com
- Reaccredited by NAAC with 'A' Grade (CGPA 3.17)
- JK COLLEGE CODE 2011-2012 JK COLLEGE SANCTION NO HSC 1076/10072-A-15-Y-1 Date: 1.5.1976

Ref No: **1336/2022-23**

Date: **15/03/2023**

## LETTER OF INVITATION - AS A RESOURCE PERSON

Sir,

Dr V.V. Nak

Department of Botany  
Bharati Vidyapeeth's Mansheri Bhabai Shikshan Kadam  
Kanya Mahavidyalaya, Kadegaon, District Sangli


**SUBJECT: RESOURCE PERSON**

Respected Sir,

I would like to invite you as a resource person for the **Guest Lecture** organized by department of Botany in the K. B. P. College, Urus-Islampur on 29/03/2023 at 11:00 am, on the topic "**Digital documentation of plants with quick response (QR) code**". Please accept the same and communicate your willingness.

Thanking You,

  
**HEAD**  
DEPARTMENT OF BOTANY  
K. B. P. College, Urus-Islampur  
Tal. Wahga, Dist. Sangli 415409

  
**PRINCIPAL**  
Karmaveer Bhauro Patil  
College, Urus-Islampur (Sangli)



Dr Vishal V. Naik delivered a lecture on Digital Documentation of Plants



Students participated in the lecture





**Demonstration of digital documentation of plants by QR code**



Mahatma Phule Shikshan Sanstha's

# KARMAVEER BHARAO PATIL COLLEGE



**Dr. Arun B. Patil**  
Principal

- Ph. (02) 22342-299472
- E-Mail: kbpcol\_ormp@yahoo.co.in / kbpcolampur@gmail.com
- Recognized by NAAC with 'B' Grade (CGPA 3.17)
- Affiliation Code: 22-11-011 Affiliation No: 1076/19974 (A & S) Dist. & S. S.

Ref. No. 14/23

Date: 24/03/2023

## LETTER OF APPRECIATION

To,

Dr V.V. Naik

Department of Botany  
Bharati Vastupathi's Mahatma Phule Shikshan Sanstha's  
Kanya Mahavidyalaya, Vadgaon, District, Sangli

SUBJECT - Letter of appreciation

Respected Sir,

I would like to thank for your valuable guidance on the subject "Digital documentation of plants with quick response (QR) code", for B. Sc. Botany students in the K. B. P. College, Uran-Islampur on 20/03/2023. Hope you will extend co-operation in future also.

Thanking you

**HEAD**  
DEPARTMENT OF BOTANY  
K. B. P. College, Uran-Islampur  
Tal. Waira, Dist. Sangli 413409

**PRINCIPAL**  
Karmaveer Bhaurao Patil  
College, Uran-Islampur (Sangli)



Dr. Vishal Vasant Naik, Assistant Professor, Department of Botany, BV's MBSSK Kanya Mahavidyalaya, Kadegaon has actively engaged as Guest Lecturer at Karmveer Bhaurao Patil College, Urun-Islampur, Tal. Walwa Dist. Sangli held on 29<sup>th</sup> March 2023. He gave guidance about the Digital Documentation of Plants with Quick Response Code. The guest lecture was conducted for B. Sc. I and II students. Around 90 students were attended and benefited the lecture.



  
H.C. Principal  
B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli



# मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव

## Department of Marathi Outreach Activity

Name of the Faculty: Prof. U. A. Desai  
Place: Z.P. School Kadegaon  
Date: 28/06/2022

### Book Donation

मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने गुन्वार दिनांक २८/०६/२०२२ रोजी कडेगाव शहरातील आंबेडकर नगर या समाहलीमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्याचा उपक्रम पेश्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांतील पुस्तके वाचण्याची गोटी निर्माण व्हावी आणि त्यांचा समाज माध्यमाकडे (मोबाईल व टीव्ही) असलेला ओढा आणि आकर्षण बळी व्हावे आणि त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी व ती प्रबुद्ध व्हावीत या उद्देशाने इयत्ता पहिली ते बारावी या वयोगटातील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील अशा आदर्श व्यक्तिमत्त्वांची खरेच, लघुचित्रे, साहित्य, कला, संस्कृती विषयक १०५ पुस्तकांचे वाटप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. वाघ, कदम सर आणि आंबेडकर नगर मधील जेष्ठ नगरिक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास आंबेडकर नगर मधील नगरिकांनी मनपूर्वक पाठिंबा देऊन संपूर्ण सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्सुकता राहून उपसंपूर्ण प्रतिमाद देऊन आमचा आनंद द्विगुणीत केला. मुलांना पुस्तकांबरोबरच खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ. उज्वला देसाई आणि मराठी विभागाच्या डॉ. सविता मराठी यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. दयावती पाटलकर आणि बहिष् विभागातील मराठी विषयाच्या प्रा. शमीम पटेल याही उपस्थित होत्या.



Head,  
Dept. of Marathi  
B.V's MBSK Kanya Mahavidyalaya



Pr. Principal  
B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon Dist. Solapur



Bharati Vidyapeeth's

**Matoshri Bayabai Shripatrao Kadam Kanya Mahavidyalaya, Kadegaon  
Tal. - Kadegaon, Dist. Sangli (MS)**

---

### Department of Library

#### A Brief Summary / Report of the Event/Programme

Academic Year: 2022-23

#### Details of the Programme

- **Title of the activity / Programme:** Reading awareness Program
  - a) **Introduction:** Mrs Patil U.A.
  - b) **Name of the Speaker:** Shri. Thigale S.D.
  - c) **President:** Shri Bhosale S.H.
  - d) **Vote of Thanks:** Dr. Salunkhe V.S.
  - e) **Anchoring:** Shri. Gorave N.D.
- **Name of the Programme Coordinator:** Mrs Patil U.A.
- **Organizing Department /Committee/Cell:** Library Committee
- **Number of Participants:** 58 Students
- **Duration of the Course :** 1 Month
- **Day and Date :** 14/12/2022
- **Place:** Student of Scheduled Tribe and Nav-Buddha Boys Government Residential School Wangi, Tal. Kadegaon, Dist. Sangli .
- **Purpose:**

To improve reading habits, writing & speaking skills among the students. To develop reading culture in the student is now a days become a need of society. Regular and constant reading can help to improve a child's concentration abilities and also help to child learn to sit and listen long period of time. Taking into consideration Department of Library implement a programs to the children's of nearby schools. For the students following activities are organized



1. Lecture on reading habits
2. Distribution of Books
3. Essay competition
4. Debating competition
5. Prize Distribution

• **Course/ Programme Outcome:**

Motivation of students through various activities shows enthusiastically participation in the competitions and more interest in the reading books from the students.

Sr.No.	Name of School	Activity	No. of participants	Prize
1	Scheduled Tribe and Nav-Buddha Boys Government Residential School Wangi. Tal. Kadegaon, Dist. Sangli .	Essay competition	14	5
2	Scheduled Tribe and Nav-Buddha Boys Government Residential School Wangi. Tal. Kadegaon, Dist. Sangli .	Debating competition	14	5

  
Programme Coordinator  
LIBRARIAN  
B.V.M.S.K.  
Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli

  
Principal  
Uo. Principal  
B.V.M.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli



Bharati Vidyapeeth's

**Matoshri Bayabai Shripatrao Kadam Kanya Mahavidyalay, Kadegaon  
Tal.- Kadegaon, Dist. Sangli (MS)**

**DEPARTMENT OF ENGLISH**


**A Brief Report of the Event**

**Academic Year: 2022-23**

**Details of the Programme**

- Title of the activity / Programme: **English Language and Vocabulary**
  - g) **Introduction:** The student feels that the grammar of English Language and vocabulary is difficult to learn. So they avoid learning grammar of English they do not have much vocabulary. English is very important language for career. English department decided to take initiative to teach English Grammar for school students, so faculty of the department engages lecture in nearby village schools to teach grammar in simple way and create interest about English language.
  - h) Name of the Speaker: **Mr. V R Yadav**
- Name of the Programme Coordinator: **Mr. V R Yadav**
- Organizing Department /Committee/Cell: English
- Number of Participants: 42
- Duration of the Course : 2.00 Hours
- Day and Date : **26<sup>th</sup> December 2022**
- Place: **Pdm. Vasantdada Patil Vidyalaya, Khandobachiwadi**
- **Purpose:** to teach English grammar in simple way and create interest for English Language
- **Course/ Programme Outcome:**
  - 1) This activity helped students to learn Basic English grammar in simple way.
  - 2) It helped to increase the interest of English language among the school students

  
Programme Coordinator  
**Mr. M. K. Mali**

  
Head

  
Principal  
**B V M B S K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli**





## Department of English

### Outreach Activity

Name of Faculty: Mr. Vinayak Rangrao Yadav

Place : - Pdm.Vasantdada Patil Vidyalaya, Khandobachiwadi

Topic: Basic English Grammar & Vocabulary

Date: 26<sup>th</sup> December 2022







महोदय,

पद्मभूषण वसंतरावदास पाटील विद्यालय, अंडोबाचीवाडी ता. पद्म, जि. सांगली.

उपस्थानक: श्री. धर्मराव श्रीधरराव कदम

उपस्थानक: जून १९९३

विवरण: १०१ वी, १०२ वी

संख्या: ३०३३ / १०१ वी / १९९३

३३३३-१९९३

उपस्थानक संख्या: २०३०००१००

केस संख्या: ३०३३

एन.एन.टी.केड संख्या: ३३३३

मुद्रांक संख्या: १०३३ / १०१ वी / १९९३

दिनांक: २६/१२/२०२२

प्रति,

श्री. धर्मराव

महोदय, श्रीधरराव कदम कन्या महाविद्यालय, वडेगाव.

महोदय,

आपल्या महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. यादव व्ही.आर. यांनी आज दि. २६/१२/२०२२ रोजी इयत्ता १० वी घ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस निरिक्त पायदा होईल.

मे. कदम.

आपला विश्वासू

*(Signature)*

मुख्याध्यापक

पद्म, वसंतरावदास पाटील विद्यालय  
अंडोबाचीवाडी, ता. पद्म, जि. सांगली





Mr. Yadav V. R. Asst. Professor Dept. of English, BV's MBSK Kanya Mahavidyalaya, Kadegaon attended as Guest Lecturer at Pdm.Vasantdada Patil Vidyalaya, Khandobachiwadi held on 26<sup>th</sup> December 2022. He spoke on Basic English grammar and development of vocabulary. He was motivating the students to learn English as it is a must for their career in the future. The guest lecture was conducted for 10<sup>th</sup> class student. Around 36 students were attended the lecture.



*M. J. Patil*  
Hc. Principal  
BV MBSK Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli



Bharati Vidyapeeth's

Matoshri Bayabai Shripatrao Kadam Kanya Mahavidyalay, Kadegaon  
Tal.- Kadegaon, Dist. Sangli (MS)

**DEPARTMENT OF ENGLISH**

**A Brief Report of the Event**

Academic Year: 2022-23

**Details of the Programme**

- Title of the activity / Programme: **English Grammar and Pronunciation**

c) **Introduction:** The student feels that the grammar of English Language and pronunciation is difficult to learn. So they avoid learning grammar of English, English is very important language for career. English department decided to take initiative to teach English Grammar for school students, so faculty of the department engages lecture in nearby village schools to teach grammar in simple way and create interest about English language.

f) Name of the Speaker: **Mrs. S M Mali**

- Name of the Programme Coordinator: **Mrs. S M Mali**
- Organizing Department /Committee/Cell: English
- Number of Participants: 40
- Duration of the Course : 2.30 Hours
- Day and Date : **13<sup>th</sup> January 2023**
- Place: Zilha Parishad School, Kadegaon Tal -Kadegaon
- **Purpose:** to teach English grammar and correct pronunciation
- **Course/ Programme Outcome:**

- 1) This activity helped students to understand Basic English grammar and pronunciation.
- 2) It helped to increase the interest of English language among the school students

  
Programme Coordinator

**M. K. Mali**

  
Head

  
Head

**B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli**



## Department of English



### Outreach Activity

Name of Faculty: Mrs. Seema Mahesh Mali

Place : - Zilha Parishad School Kadegaon Tal. Kadegaon Dist. Sangli.

Topic: Basic English Grammar and Pronunciation

Date: Friday 13 January 2023





Mrs. Seema Mahesh Mali, Assistant Professor (CHB), Department of English, BV's MBSK Kanya Mahavidyalaya, Kadegaon visited Zilha Parishad School Kadegaon Tal. Kadegaon Dist. Sangli and taught 'Basic Grammar and Pronunciation' to students held on 13<sup>th</sup> January 2023. She has motivated the students to start speak English with correct pronunciation. She engaged the class 3<sup>rd</sup> students and around 40 students were attended the class.



uc. Principal  
 B V M B S K, Kanya Mahavidyalaya  
 Kadegaon, Dist. Sangli

Bharati Vidyapeeth's



**Matoshri Bayabai Shripatrao Kadam Kanya Mahavidyalay, Kadegaon**  
**Tal.- Kadegaon, Dist. Sangli (MS)**

**DEPARTMENT OF ENGLISH**

**A Brief Report of the Event**

**Academic Year: 2022-23**

**Details of the Programme**


- Title of the activity / Programme: **Career Guidance**

c) **Introduction:** The students in village have not much information about different career options or competitive examination. They have potential but due to lack of guidance they are lagging behind, so English department take initiatives to create awareness about different career options and Competitive examination such as MPSC UPSC Banking examinations etc.

d) Name of the Speaker: **Mr. M K Mali**

- Name of the Programme Coordinator: Mr. M K Mali
- Organizing Department /Committee/Cell: English
- Number of Participants: 250
- Duration of the Course : 2 Hours
- Day and Date : **10<sup>th</sup> January 2023**
- Place: BV's Abhijeet Kadam Prasahala and Jr. College Amrapur Tal -Kadegaon
- **Purpose:** to create awareness about Competitive Examination
- **Course/ Programme Outcome:**

- 1) This activity helped students to understand different career options and competitive examinations
- 2) Students motivated to prepare for competitive examinations

  
Programme Coordinator  
Mr. M. K. Mali

  
Head

  
Principal  
B. V. M. B. S. K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon Dist. Sangli



## Department of English



### **Outreach Activity**

**Name of Faculty: Mr. Mahesh Krishna Mali**

**Place : - Abhijeet Kadam Prashala, Junior College and  
Vocational Education, Aamrapur Tal. Kadegaon Dist.  
Sangli.**

**Topic: Career Guidance (Career options after H.S.C.)**

**Date: Tuesday, 10 January 2023**





# अभिजीत कदम प्रशाला, ज्युनि.कॉलेज व व्यवसाय शिक्षण, अमरापूर

संस्थापक  
मा.मा.डॉ.पतंगराव कदम  
एम.ए.एन.एन.डी.पी.एच.डी.

ता.काडेगाव, त्रि.सामती  
इच्छावा सभ्यता क्र.एच.एच.एच./1-11/2211/  
मालि- 1 डि.2-1-21113

ज्युनि.कॉलेज इ.नं. 11.  
सामयिक इन्डिया नं. 11.  
सामयिक इन्डिया

फोन (+91) 210-22, ईमेल - abhijitkadampreshala@gmail.com, ए.एच.एच.नं. 11-11-11-11

मुख्याध्यापक : श्री. श्री. ए.ए.  
एम.ए.ए.डी. डी.ए.डी.

ज.नं. : 21022222 कॉलेज/2022-23  
दिनांक : 21/11/2022

श्री,  
मा. पाठ्यां,  
मानोन्नी वयावार्ड शोधनाथ कदम कन्या महाविद्यालय,  
काडेगाव.

विषय :- क्रीडा व स्वर्ण परीक्षा मार्गदर्शनपत्र .....

प्रति,

परीक्षा विभाग अनुसंधान आग्ने महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक श्री. श्री. पतेज शशी मा पाठ्यां  
काडेगाव दि. 10 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता आपले ज्युनि. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा व  
स्वर्ण परीक्षा मार्गदर्शन मार्गदर्शिका आपले ज्युनि. कॉलेजमध्ये पाठवून देऊन सहकार्य करावे ही विनंती.  
काडेगाव,

आभार विभाग,

मुख्याध्यापक  
अभिजीत कदम प्रशाला, अमरापूर  
ता. काडेगाव, त्रि. सामती








**Sangli, Maharashtra, India**

Vita - Karad Rd, Bhairavnatha Nagar, Maharashtra 415305, India  
Lat 17.29721°  
Long 74.406176°  
10/01/23 12:13 PM



**Sangli, Maharashtra, India**

Vita - Karad Rd, Bhairavnatha Nagar, Maharashtra 415305, India  
Lat 17.29717°  
Long 74.406256°  
10/01/23 12:12 PM





भारतीय विद्यार्थी, पुरी संघसित



राष्ट्रिय शिक्षणसंस्थान समाज परिषद



# अभिजीत कदम प्रशाला, ज्युनि. कॉलेज व व्यवसाय शिक्षण, अमरापूर

संस्थापक  
मा.मा.श्री.पं.राजराव कदम  
एम.ए.ए.ए.ए.डी. पी.ए.डी.

ता. कडेगाव, जि. सांगली  
पत्ता - अमरापूर, जिल्हा अ.प.ए.ए.डी. ४१५१११  
फोन - १ दि २५५३१११३

ज्युनि. कॉलेज इ.नं. ११, १२, १३  
व्यवसायिक शिक्षण अ.प.ए.डी. ११, १२, १३  
अमरापूर, जि. सांगली

फोन (०२०९) २५५३१११३, ईमेल - abhijitkadampreshala@gmail.com, वृ.सं. ०२०१११००५

मुख्यालय : सी. सी. सी. ए.

एम.ए.ए.डी. सी.ए.

ज.सं. : अमरापूर सी.सी. १५/६/२०२२-२०२३

दिनांक : १३/०९/२०२३

प्रति,  
सा. प्राध्यापक, सी. सी. सी. ए. वी. सी. ए.  
इंग्रजी विभाग मुमु, अमरापूर  
राजेश्वरी कदम प्रशाला कदम कन्या महाविद्यालय,  
कडेगाव जि. सांगली.

साहोदर,

आमच्या अमरापूर ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा संकटकार दि. १० जानेवारी २०२३ रोजी सा. प्राध्यापक, सी. सी. सी. ए. वी. सी. ए. वी. पं.राजराव कदम यांचे जयंती दिवसाने व सा. प्राध्यापक, सी. सी. सी. ए. वी. विद्यार्थी कदम यांचे वयाच्या वाढदिवसाच्या दिवसाने आदर्शित समाज प्रवर्धन सल्लागार कौशल्य व स्वतः परिशोधन मार्गदर्शन केंद्रे वर मार्गदर्शक विद्यार्थ्यांचा वयाच्या पुढील अनुभवात्मक व शारीरिक वारंवार कौशल्य व सुसंगत ट्रेनिंग असे घालणे, त्याद्वारे आमचे वर सुदृढ आधार.

बळाचे,

आपला विद्यार्थी,

प्राध्यापक

अभिजीत कदम प्रशाला, ज्युनि. कॉलेज व व्यवसाय शिक्षण अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली



Mr. Mahesh Krishna Mali, Head and Assistant Professor, Department of English, BV's MESS Kanya Mahavidyalaya, Kadegaon Engaged as Guest Lecturer at Abhijeet Kadam Prashala, Junior College and Vocational Education, Aamrapur, Tal. Kadegaon Dist. Sangli held on 10<sup>th</sup> January 2023. He gave guidance about the Career Options after HSC Examinations. The guest lecture was conducted for junior college students and vocational students. Around 250 students were attended and benefited the lecture.



*M. Mali*  
Hc, Principal  
BV's MESS Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Tal. Sangli



Bharati Vidyapeeth's

Matoshri Bayabai Shripatrao Kadam Kanya Mahavidyalay, Kadegaon  
Tal.- Kadegaon, Dist. Sangli (MS)

**DEPARTMENT OF ENGLISH**

**A Brief Report of the Event**

Academic Year: 2022-23

**Details of the Programme**

- Title of the activity / Programme: **Competitive Examination Guidance**
  - a) **Introduction:** The students in village have not much information about different competitive examination. They have potential but due to lack of guidance they are lagging behind so English department take initiatives to create awareness about different Competitive examination such as MPSC UPSC Banking examinations etc.
  - b) Name of the Speaker: **Mr. M K Mali**
- Name of the Programme Coordinator: Mr. M K Mali
- Organizing Department /Committee/Cell: English
- Number of Participants: 200
- Duration of the Course : 2 Hours
- Day and Date : **9<sup>th</sup> January 2023**
- Place: BV's Shripatrao (Tatya) Kadam Prasahala and Jr. College Ambak Tal -Kadegaon
- **Purpose:** to create awareness about Competitive Examination
- **Course/ Programme Outcome:**
  - 1) This activity helped students to understand different competitive examinations
  - 2) Students motivated to prepare for competitive examinations

Programme Coordinator

*M. K. Mali*

Head

Principal

B V M B S K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli



## Department of English




### Outreach Activity

Name of Faculty: Mr. Mahesh Krishna Mali

Place : - Shripatrao (Taty) Kadam Prashala, Junior College and Vocational Education,  
Ambak Tal. Kadegaon Dist. Sangli.

Topic: Competitive Examination Guidance

Date: 9 January 2023





'महिला शिक्षणार्थ सनातन परिषदेने'



• संचालक -  
मा. सी. कदम कदम  
एच. ए. कदम, सी. कदम, सी.

भा.शे. विद्यापीठ पुणे संघटित, घडामना :- २२ जून १९९२  
श्रीरंगराव (तात्या) कदम प्रज्ञालया,  
ज्युनि. कॉलेज व व्यवसाय शिक्षण, अंबक  
मा. कदम वि. सांगली. फोन. नं. ०११८९ २२११९  
साप्ताहिक टिकट नं :- २२.०१.६०९  
ज्युनि. कॉलेज टिकट नं :- २२.०१.६०९ व युनिट नं. :- १९९  
व्यवसाय शिक्षण :- एच. ४९  
आवाज साप्ताहिक :- १०८२१ २३. डि. १९. १०. १९९२.

• सुभाषबाबू -  
सी. कदम एच. एच.  
(B Sc. B Ed)

ज. व. :- एच. व. सी. प्र. [१९९४] २०११, २०१३  
[१. ०६ / ०१ / २०१३]

प्रति,  
मा. सुभाष बाबू,  
भा.शे. विद्यापीठ श्रीरंगराव कदम महिला महाविद्यालय, कदमगाव  
मा. कदमगाव वि. सांगली.

विषय : महिला शिक्षण मार्गदर्शन वाचना.....

महोदय,

उत्तम विद्यार्थी अनुसूच्य आरक्षित साप्ताहिक व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये ही श्रीरंगरावजी कदम मातेथ यांची जयंती व मा. आ. सी. विन्ध्यजील तथा धाड्यागातेथ कदम यांच्या वाढदिवसा निमित्त "सनातन प्रबोधन मन्नाह" आयोजित केला आहे. सदर मन्नाह अंमलगत इ. ११ व इ. १२ ची मधील विद्यार्थ्यांच्यासाठी "महिला शिक्षण मार्गदर्शन" आयोजित केले आहे.

सदर मार्गदर्शन कार्यक्रमकर्त्या आरक्षित महाविद्यालयार्थीन प्र. मतेथ यांची गर यांच्या आयोजित करील आहेत. लगेच्या सोमवार दि. ०९.०१.२०२३ रोजी म. १० वा. उपस्थित राहण्याविषयी मार्गदर्शन करून मदतकार्य करावे. दि. विनंती.

आपला

आरशा विन्ध्यगु

श्रीरंगराव(तात्या)कदम प्रज्ञालया व ज्यु. कॉलेज  
अंबक, मा. कदमगाव, वि. सांगली





बदली विद्यापीठे,

श्रीमंतराव (ता.पुसा) कदम प्रशाळा, ज्युनि. कॉलेज व व्यावसायिक शिक्षण, अजंठा  
ता. काडेगाव, जि. सांगली



डॉ.पतंगरावजी कदम साहेब जयंती

अभि

मा. कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम  
सांच्या पाठदिवसानिमित्त



॥ समाजप्रबोधन सप्ताह ॥

दि. ६ जूनी २०२२ - डॉ. साधनाबाई कदम साहेब शोध अजिंक्य	दि. ९ जूनी २०२२ - प्रकाश पौड्या साहित्य
दि. १० जूनी २०२२ - ज्ञानसंगम साहित्य	दि. ११ जूनी २०२२ - प्रकाश पौड्या व साहित्य अकादमी
दि. १२ जूनी २०२२ - जटिका साहित्यिक दिवस व विविध सुभाषणे	दि. १३ जूनी २०२२ - डॉ. विश्वजीत कदम साहेब शोध अजिंक्य

● स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ●

● सोमवार, दि. ०९ जानेवारी २०२२, सकाळी ११.०० वाजता ●

● समारंभाचे अध्यक्ष ●

मा. प्राचार्य श्री. एम्. एस्. काकर

● प्रमुख मार्गदर्शक ●

प्रा. श्री. महेश माळी

✧ कार्यक्रम पत्रिका ✧

◇ प्रतिभा प्रदर्शन	साधनाबाई कदमसाहेब
◇ स्वागत, प्रास्ताविक व परिचय	डा. श्री. व्ही. व्ही. काकर
◇ संचालन संचालन	सुभाषणी काकर श्री. एम्. एस्. काकर
◇ मार्गदर्शन	प्रा. श्री. महेश माळी
◇ अंतराष्ट्रीय सहकार	काकर श्री. एम्. एस्. काकर
◇ आभार	डा. एम्. व्ही. काकर
◇ व्यवसायिक	डा. एम्. एस्. काकर साधनाबाई कदम





Mr. Mahesh Krishna Mali, Head and Assistant Professor, Department of English, BV's MBSK Kanya Mahavidyalaya, Kadegaon Engaged as Guest Lecturer at Shripatrao (Taty) Kadam Prashala, Junior College and Vocational Education, Ambak Tal. Kadegaon Dist. Sangli held on 9<sup>th</sup> January 2023. He gave guidance about the Competitive Examination such as MPSC and UPSC. He has motivated the students to start preparation of competitive examination as it is a must for their career in the future. The guest lecture was conducted for junior college students and vocational students. Around 200 students were attended the lecture.



  
vc. Principal  
B V M B S K. Kanya Mahavidyalaya  
Kadegaon, Dist. Sangli





भारती विद्यापीठचे

## मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव

Department of Marathi

Outreach Activity

Name of the Faculty: Dr. Savita Mali

Place: Z.P. School Kadegaon

Date: 18/01/2023

### Book Donation

मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने 'मराठी भाषा संवर्धन फंडरवटा' व 'सामाजिक उपक्रमांतर्गत' बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी कडेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोष्टी निर्माण व्हावी आणि त्यांचा प्रसारमाध्यमांकडे (मोबाईल व टीव्ही) असलेला ओढा आणि आकर्षण कमी व्हावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी व ती प्रबुद्ध व्हावीत या उद्देशाने इयत्ता पहिली ते सातवी या वयोगटातील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील अशा आदर्श व्यक्तिमत्त्वांची परिचि, विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती विषयक ८० पुस्तकांचे वाटप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. वाय. कदम सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हनुमंत रामकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडेगावचे मुख्याध्यापक श्री. राजाराम जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी मनःपूर्वक सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आमचा आनंद द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ. उमरबला देसाई यांनी केले व मराठी विभागाच्या डॉ. सविता माळी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी योगिता वाढव हिने 'ग्रंथ माझे गुरू' ही कविता सादर केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील मराठी विभागाच्या दिव्या वाढव, योगिता वाढव, त्रिपांका वाढव, मनीषा कदम व कोमल आंबवडे या विद्यार्थिनीही उपस्थित होत्या.



Head,  
Dept. of Marathi  
B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya



96

ic. Principal  
B.V.M.B.S.K. Kanya Mahavidyalaya